

आशुभार्गव n. N. eines Sāman Ind. St. 3,206, a.
 आशुभाविन् (आशु + भा०) adj. *rasch von Statten gehend*; davon nom. abstr. °भाविता Sāh. D. 121, 8.
 आशुर्धोय, कुत्सस्याशुर्धोयम् N. eines Sāman Ind. St. 3,214, a.
 आशुश्वम् (आ० + श्व०) m. N. pr. eines Rosses, eines Kindes des Ukkāiḥṣravas Kathās. 39, 66.
 आशीचिन् (von आशीच) adj. *unrein* (in religiösem Sinne von einer Person): आशीचिकर्तव्यता Verz. d. Oxf. H. 272, b, No. 644.
 आश्चर्य, आश्चर्येण vor Erstaunen Kathās. 63, 136. कथाश्चर्य n. eine wunderbare Erzählung 91, 46. 93, 93. साश्चर्य wunderbar · साश्चर्यचर्य adj. Spr. 1434. *verwundert, erstaunt* Kathās. 60, 148. 63, 72. 66, 180. 78, 42. 94. 86, 156. दत्ताश्चर्य: स्ववन्धुषु in Erstaunen setzend 124, 17.
 आश्चर्यरत्नमाला f. Titel eines Werkes (= योगरत्नमाला) Verz. d. Oxf. H. 322, b, 1 v. u.
 आश्च्योतन Verz. d. Oxf. H. 304, b, 3 v. u.
 आशुमर्द्य im pl. ist der pl. zu आशुमर्द्य nach gaṇa कएवादि zu P. 4, 2, 111.
 आश्रम 3) eine Hütte, welche man bei feierlichen Gelegenheiten errichtet. VARĀH. BRH. S. 44, 8. 16. — 4) unter den 11 Schülern Prthvidhara's Verz. d. Oxf. H. 227, b, 15. Wohl nur ein Beiwort, wie AUFRECHT annimmt.
 आश्रममण्डल lies eine Gruppe von Einsiedeleien st. = आश्रम 1. und füge noch Buāg. P. 3, 4, 21 hinzu.
 आश्रमिन् vgl. गृह्णाश्रमिन्.
 आश्रय 4) ग्रहणं गुणवत्कार्यं कृतेराश्रय उच्यते Sāh. D. 477. 471. Z. 5 महन्निवाश्रयः कारणम् falsch aufgefasst; vgl. Spr. 1253.
 आश्रयज्ञयोग und आश्रययोग m. Bez. einer Klasse von Constellationen, die zu den Constellationen ohne Mond gerechnet werden, VARĀH. BRH. 12 passim; vgl. u. नामस.
 आश्रयणीय, चार्वाकमतम् so v. a. man halte sich zu der KĀRVĀKA-
 Lehre SARVADARṢANAS. 7, 3.
 आश्रयवल् einen Halt —, einen Rückhalt habend auch MBu. 3, 16111 ed. Bomb. st. अश्रयवल् der ed. Calc.
 आश्रयिन् 2) VARĀH. BRH. S. 16, 17. आश्रयश्रयिणोः der Platz und was den Platz einnimmt Sāh. D. 263, 5. 721.
 आश्रितत्व (von आश्रित) n. Abhängigkeit Buāshāp. 23.
 आश्रुत Z. 1 lies 3, 2, 6.
 आश्रय 2) WEBER, Nax. 2, 300. 303. 371.
 आश्लेष 1) a) Buāg. P. 10, 13, 34. कृताश्लेषा Kathās. 64, 123. — 2) WEBER, Nax. 2, 300. 387. आश्लेषायाम् MBu. 13, 3262 ed. Bomb. st. अ० der ed. Calc. VARĀH. BRH. S. 3, 1. pl. 9, 28.
 आश्रय 2) c) N. verschiedener Sāman Ind. St. 3, 206, b.
 आश्रयत्य 1) b) lies zum Nakshatra Aṣvattha in Beziehung stehend und vgl. oben u. अश्रयत्य.
 आश्रयत्यक in Verbindung mit मास bedeutet wohl zum Nakshatra Aṣvattha in Beziehung stehend.
 आश्रमेध m. patron. von अश्रमेध RV. 8, 37, 15.
 आश्रयुज् m. = आश्रयुज् 2) aus metrischen Rücksichten: मासे आश्रयु-
 जि MBu. 13, 3298.

आश्रयुज् 2) WEBER, Nax. 2, 327. 331. 333. 348. Verz. d. Oxf. H. 46, b, 8. 70, b, 1. VARĀH. BRH. S. 44, 2. — 3) WEBER, Nax. 2, 325. fgg. 394. = °कर्मन् Verz. d. Oxf. H. 30, b, 6. 266, b, 37. — 4) adj. zum Monat Āṣva-
 juḡa in Beziehung stehend: अश्रु (des Jnpitercyclus) VARĀH. BRH. S. 8, 14.
 आश्रयुज्य m. = आश्रयुज् 2) WEBER, Nax. 2, 332.
 आश्रयलायन m. pl. N. einer Schule Ind. St. 3, 233. Prāticākḥja des Āṣv. 4, 333. fgg. °गृह्यकारिका Verz. d. Oxf. H. 403, a, No. 8. °ब्राह्मण 291, b, 5 v. u. 292, a, 20. °शाखा 398, a, No. 144. °शाखिन् 271, a, 3.
 आश्रयसूत n. N. verschiedener Sāman Ind. St. 3, 206, b. PAÑĀAV. BR. 19, 4, 9.
 आश्रयसूक्ति m. patron. von अश्रयसूक्तिन् PAÑĀAV. BR. 19, 4, 10.
 आश्रयस 1) चक्रवाकहृदयाश्रयाय (भासा निधिर्विद्योतते) damit das Herz der Kākravāka aufathmet PRASAṅGĪBH. 13, a. — 2) राज्ञः सतो ऽपि नाश्रयः so v. a. selbst auf einen guten Fürsten kann man sich nicht verlassen Spr. 2620. न वेश्यास्वाश्रयः kein Vertrauen auf KA-
 tuās. 37, 93. कृताश्रया Muth zugesprochen habend 72, 199. — 3) Sāh. D. 361. 368.
 आश्रयसन 2) Kathās. 33, 65.
 1. आश्रयिन 2) Verz. d. Oxf. H. 284, a, 7 v. u. b, 12. 25. 27. 35. 47. 283, a, 8. 9. 16. 21. — 4) n. das Nakshatra Aṣvini VARĀH. BRH. S. 7, 6. 13. 29. 98, 9.
 आश्रयिनचिह्नित (1. आ० + चि०) n. Herbst-Aequinoctium ÇABDAR. im ÇKDR. u. ब्रह्मविषुव.
 आश्रयिनेय 1) du. Bez. Nakula's und Sahadeva's MBu. 3, 4692.
 आश्रु onomat. vom Laute des Niesens PAÑĀAV. BR. 8, 2, 2.
 आषाडी zu streichen, da an der angeführten Stelle आषाढी in der gangbaren Bed. zu lesen ist.
 आषाढ 1) a) LĀTJ. 10, 3, 18. Ind. St. 5, 297. VARĀH. BRH. S. 3, 77. 7, 17. 24, 4. 23, 1. Verz. d. Oxf. H. 283, a, 19. RĀĠA-TAR. 3, 126. — 2) पूर्वाश्रवा-
 षाढासु MBu. 13, 3276. उत्तरासु 3278; die ed. Bomb. an beiden Stellen richtig अ०. — 3) WEBER, GĪOR. 64. ÇĀṆKH. ÇR. 2, 3, 7. 6, 1. 2. Br. 1, 3. VARĀH. BRH. S. 26, 1. 14. °पर्वन् 27, 6. °योग in der Unterschr. von Adh. 26. — 4) adj. zum Monat Āshāḍha in Beziehung stehend: अश्रु (des Ju-
 pitercyclus) VARĀH. BRH. S. 8, 11.
 आषाढपुर n. N. pr. eines fabelhaften Berges Kathās. 103, 65. 86. 106, 75. 106. आषाढाद्रिपुर 103, 69.
 आष्कारनिधन n. °धनं काण्वम् N. verschiedener Sāman Ind. St. 3, 206, b. °णिधन PAÑĀAV. BR. 8, 1, 1. 2, 1. — Vgl. आश्रु.
 आष्टादंष्ट्र (von अष्टादंष्ट्र) n. N. eines Sāman PAÑĀAV. BR. 8, 9, 20. Ind. St. 3, 206, b. आष्टादंष्ट्राथ n. und आष्टादंष्ट्रात्र n. desgl. ebend.
 2. आश्रु Z. 2 आश्रयताम् (Schol.: आश्रयतामित्यर्थं परिपालयेतामित्यर्थ-
 कम्) st. आश्रयताम् R. ed. Bomb. 1) act.: आश्रयतासत (= आश्रु) R. 7, 44, 18. Am Schluss hinzuzufügen: कुचगिरिवर्युग्मं यद्विनाधारमास्ते
 dass das schöne Hügelpaar der Brüste ohne Stütze festsetzt Spr. 5328. — 2) आस्ते कपिलशर्माम्बो नगरे ऽस्मिन्दिजेतमः Kathās. 112, 102. त्र-
 गाम यत्रास्यति (आश्रयति = आस्ते Schol.) तत्र मारुतः R. 7, 33, 64. ह-
 रत आश्रु hätte zu 4) c) gestellt werden müssen. — 3) नामे गृहे ऽस्य
 Kathās. 32, 36. नामिष्ये ऽस्य गृहेषु 53. — 4) a) आश्रयताम् im letzten